

जलसंपदा विभागासाठी “Online Estimate and Contract Management (EstiCoM)” प्रणाली विकसित करण्यासाठी स्थापन केलेल्या “EstiCoM प्रणाली सनियंत्रण समितीची पुनर्रचना करणेबाबत”

महाराष्ट्र शासन
जलसंपदा विभाग
शासन निर्णय क्रमांक ई प्रशासन २०१६(२३६/१६)लपा-१
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
दि.१-१०-२०१६

संदर्भ :- १) शासन निर्णय क्र.ई-प्रशा२०१६/(२३६/२०१६)/लपा-१ दि.०२/०९/२०१६

२) मुख्य अभियंता (जसं) जलसंपदा विभाग पुणे यांचे पत्र क्र.मुअ(जसं)/काअ-३/(४६५/२०१६)/प्रशा-१/ई प्रशासन/४१९०/२०१६ दि.२६/९/२०१६.

उपरोक्त संदर्भिय शासन निर्णयाद्वारे “Online Estimate and Contract Management (EstiCoM)” प्रणाली विकसित करण्यासाठी “EstiCoM प्रणाली सनियंत्रण समिती” गठीत करण्यात आली आहे. सदर शासन निर्णयामध्ये EstiCoM प्रणालीद्वारे करावयाच्या अपेक्षित बाबीबाबत नमूद करण्यात आले आहे. सदर समितीची पहिली बैठक संपन्न झाली असून सदर कामाची व्याप्ती व कामाचे व्यापक स्वरूप पाहता गठीत केलेल्या समितीच्या रचनेत खालीलप्रमाणे बदल करण्यांत येत आहे.

शासन निर्णय :-

संदर्भ क्र.१ अन्वये स्थापन करण्यात आलेली EstiCoM प्रणाली सनियंत्रण समिती रद्द करण्यात येत असून त्याऐवजी “Estimate and Contract Management (EstiCoM)” प्रणाली विकसित करण्यासाठी “EstiCoM प्रणाली सनियंत्रण समिती” ची पुनर्रचना खालील प्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

अ.क्र.	सदस्यांचे नांव	पदनाम	समितीमधील पदनाम
१.	श्री. रविंद्र ना. ठाकरे	मुख्य अभियंता	अध्यक्ष
२.	श्री.राजेंद्र डी. मोहिते	अधीक्षक अभियंता	सदस्य
३.	श्री. एच.व्ही. गुणाले	अधीक्षक अभियंता	सदस्य
४.	श्रीमती पु.दे. देसाई	अधीक्षक अभियंता	सदस्य
५.	श्री. प्रविण कोल्हे	कार्यकारी अभियंता	सदस्य
६.	श्री. बी.के. शेटे	कार्यकारी अभियंता	सदस्य
७.	श्री. साईनाथ	विभागीय लेखापाल	सदस्य
८.	श्री. अभय काटकर	कार्यकारी अभियंता	सदस्य सचिव

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६१०१०१५०२३५८३२७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(श्री.रा.बा.क्षीरसागर)
शासनाचे अवरसचिव

प्रत माहितीसाठी :-

- १) मा.मंत्री, जलसंपदा, महाराष्ट्र राज्य यांचे खाजगी सचिव.
- २) मा.राज्यमंत्री, जलसंपदा, महाराष्ट्र राज्य यांचे खाजगी सचिव.
- ३) प्रधान सचिव (जसंप्र व वि), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे स्विय सहाय्यक.
- ४) प्रधान सचिव (मा.तं), माहिती व तंत्रज्ञान विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे स्विय सहाय्यक.
- ५) सचिव (जसंव्य व लाक्षेवि) मंत्रालय, मुंबई यांचे स्विय सहाय्यक.
- ६) सर्व महासंचालक, जलसंपदा विभाग
- ७) सर्व कार्यकारी संचालक, जलसंपदा विभाग
- ८) सर्व मुख्य अभियंता व सह सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ९) सर्व मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग.
- १०) सर्व अधीक्षक अभियंता व उप सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई
- ११) सर्व अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग.